



## तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद

(ISO 9001:2008 प्रमाणित)

पत्र पेटी क्र -५१६ औरंगाबाद - ४३१ ००५

(०२४०)२३३४२१६(P) २३३४७६९(O) Fax-२३५६८२०

website : <http://www.dteau.org> email : [roaurangabad@dtmaharashtra.gov.in](mailto:roaurangabad@dtmaharashtra.gov.in)



जाक्र/विकाऔ/शिक्षण/२०१९/ १४३०

दिनांक :- ६ 7 JUN 2019

प्रति,  
प्राचार्य,  
शासकीय / अनुदानीत व विना पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्था  
औरंगाबाद विभाग

**विषय:-** Programmes On Consumer Awareness & Financial Literacy


**संदर्भ :-** १) मा. संचालक तंत्रशिक्षण संचालनालय म. रा. मुंबई यांचे पत्र क्र.२/एडीएम/कन्झुमर्स/  
२०१९/४०६, दि. २९-०५-२०१९

२) अवर सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण-११११/प्र.क्र.६७/समन्वय,  
दि.१३-०५-२०१९

उपरोक्त विषयी कन्झुमर सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या संस्थेने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठातून जून, २०१९ मध्ये सुरु होणा-या शैक्षणिक वर्षापासून ग्राहक जागरुकता व वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत करण्याची विनंती सोबत जोडलेल्या पत्रानुसार केली आहे.

त्यांच्या विनंतीस अनुसरून आपल्या संस्थेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी जून, २०१९ मध्ये सुरु होणा-या शैक्षणिक वर्षापासून ग्राहक जागरुकता व वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात कन्झुमर सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या संस्थेस प्रचलित नियमानुसार सहकार्य करण्यात यावे.

सोबत:- वरीलप्रमाणे

  
(महेश शिवणकर)


प्र.सहसंचालक

तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, औरंगाबाद

प्रत: या कार्यालयाच्या प्रोग्रामर यांना वेबसाईवर अपलोड करण्यासाठी

Ram/sr other and office order

महाराष्ट्र शासन



क्र.संकीर्ण-११११/प्र.क्र.६७/१६/समन्वय  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग,  
४ था मजला, विस्तार इमारत,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- १३ मे, २०१९.

प्रति,

सर्व कुलसाचिव,  
अकृषी विद्यापीठे,  
महाराष्ट्र राज्य.

विषय :- Programmes on Consumer Awareness & Financial Literacy.

महोदय,

उपरोक्त विषयावरील सचिव, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई यांचे पत्र क्र. सीजी/एमएसके, दि.०३ मे, २०१९ व दि.०४ मे, २०१९ ची पत्रे कृपया पहावीत. ( प्रत सहपत्रासह सोबत जोडली आहे. )

२. सचिव, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई संस्थेने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतून जून, २०१९ मध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून ग्राहक जागरुकता व वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मदत करण्याची विनंती वरील पत्रान्वये केली आहे. त्यांच्या विनंतीस अनुसरून, आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, जून, २०१९ मध्ये सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून ग्राहक जागरुकता व वित्तीय साक्षरता कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, मुंबई या संस्थेस प्रचलित नियमानुसार सहकार्य करण्याच्या सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात याव्यात, अशी विनंती आहे.

तंत्रशिक्षण संचालनालय

महाराष्ट्र राज्य, मुंबई

नोंदणी क्र. शा. 1316

दिनांक .. २०१९/०५/१३

कार्यालय क्र. २३१

आपली,

विद्यामसे

(वि.व. डामसे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

सहपत्र : वरीलप्रमाणे.


प्रत माहिती व आवश्यक त्या पुढील कार्यवाहीसाठी अग्रेषित,

१) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

२) संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई.

३) सचिव, कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया, ब्लॉक "जे", आझाद मैदान, कामा रुग्णालयासमोर, महापालिका मार्ग, मुंबई - ४०० ००१.

४) निवडनस्ती.



# Consumer Guidance Society of India

India's First NGO in the Consumer Sector : Established in 1966  
Value for Price, People and the Environment

Date: 03.05.2019

The Principal Secretary  
Dept. Of Higher Education  
Government of Maharashtra  
Mantralaya

4 MAY 2019  
जिल्हा व राज्य शासनाचे कार्यालय  
जयभारत राहणे  
दिनांक 1.6.16  
संख्या 6-5-19

Sir,

**Sub: Programmes on Consumer Rights Awareness and Financial Literacy**


We have been conducting seminars for the last three years on "Consumer Rights Awareness and Financial Literacy" in various educational institutes under your jurisdiction. We intend to conduct similar seminars during this academic year (2019-20) also.

In this connection we enclose the methodology of the seminar and copies of your past three years letters for ease of reference.

We request you to issue a similar letter for the academic year 2019-20 to enable us to carry forward the project.

Yours truly,

Dr. M.S. Kamath  
Hon. Secretary  
CGSI



# Consumer Guidance Society of India

India's First NGO in the Consumer Sector : Established in 1966  
Value for Price, People and the Environment

07 MAY 2019

उत्पद्य व लय विद्यलय विद्यलय

कार्यालय स. 11/10/19

दिनांक ... 17.05.19

कार्यालय ... 10-5-19

Date: 04.05.2019

The Joint Secretary  
Dept. Of Higher Education  
Government of Maharashtra  
Mantralaya

Sir,

**Sub: Programmes on Consumer Rights Awareness and Financial Literacy**

We have been conducting seminars for the last three years on "Consumer Rights Awareness and Financial Literacy" in various educational institutes under your jurisdiction. We intend to conduct similar seminars during this academic year (2019-20) also.


In this connection we enclose the methodology of the seminar and copies of your past three years letters for ease of reference.

We request you to issue a similar letter for the academic year 2019-20 to enable us to carry forward the project.

Yours truly,



Dr. M.S. Kamath  
Hon. Secretary  
CGSI



# Consumer Guidance Society of India

Block J, Azad Maidan, Mahapalika Marg, Mumbai 400 001  
Tel. No. 22621612 / 22659715 Mobile: 9820455858 / 7977120059

---

Date: 04.05.2019

To,  
The Joint Secretary ,  
Dept. of Higher Education,  
Government of Maharashtra,  
Ministry Mantralaya  
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk,  
Nariman Point, Mumbai, Maharashtra 400032

## Sub:- Programmes on Consumer Awareness, Financial Literacy & Milk Testing

Sir ,

**Consumer Guidance Society of India (CGSI)** is a pioneer consumer organization which was founded in 1966 and has been working for the protection of consumer interests ever since.

CGSI has conducted thousands of workshops, seminars and programs aimed at educating consumers.

The Consumer Guidance Society of India (CGSI) is working on bringing workshops on “**How to Manage Money and be A Smart Investor**” across the country to empower the consumer of financial products.

**Methodology:** - The program will begin with an introduction into the concept of consumer activity, importance of the consumer, consumer compliant redressal, Jago Grahak Jago and the Consumer Protection Act. It will introduce the audience to the nuances of being an aware, empowered consumer.

The workshop contributes to all strata of common people, as they will become smart investors, not worry about financial mistakes and thereby make for a happy populace.

**Some features of the workshop are:**

- The workshop will cut through the jargons and explain concepts and strategies through stories.
- No selling of financial products in the workshop.

**The areas that would be covered in the workshop are:**

- Concept/Essentials of an 'Aware, Empowered Consumer'
- Financial markets and their functions

- The difference between debt and equity
- The power of compounding, introduction to Rupee cost averaging & time value of money
- How to setup a smart financial plan
- How to get out of debt and select Insurance & Investment Products
- GST

The organizers are expected to provide projector & screen for the presentations and video.

**Speaker Profile:**

The CGSI will be represented by industry experts. Their fees etc. will be paid by us independently and You will have no liability for the same.

The salient features of the seminar are as under:


**Program Schedule- "How to be Smart Investor" Kuber Model  
Total Time per program: Two to Two and a half hours**

Sr. No.	Particulars
1	Registration
2	Welcome and Inauguration
3	Session 1 : The Financial Market: A challenge to Investors, opportunities and threats
4	Session 2 : Fundamentals Basics of stock market
5	Session 3 : Essential qualities of a prudent investor
6	Session 4 : Handling investor Grievances regarding Stock market investment
7	Interactive Session

The College will plan if possible 1/2/3 seminars in a day for different audiences:

- About 100 Participants of College students ,teaching & non teaching staff can attend seminar.  
Non Students preferably Parents/Guardians can also attend seminar.

Yours truly,

  
Dr. M.S. Kamath

Hon Secretary, CGSI.